## Sharda Cropchem Limited



Tel. : +91 22 66782800 FAX : +91 22 66782828 / 66782808 E-mail : office@shardaintl.com Regd. Office : Prime Business Park, Dashrathlal Joshi Road, Vile Parle (W), Mumbai - 400056, India. www.shardacropchem.com



27<sup>th</sup> May, 2021

To, BSE Limited The Listing Department Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai - 400 001

### Scrip Code No: 538666

Dear Sir/Madam,

## <u>Re: Newspaper Advertisement of Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2021.</u>

The Audited Financial Results (Standalone & Consolidated) for the Quarter and Year ended March 31, 2021 have been approved and taken on record by the Board of Directors in their meeting held on 26<sup>th</sup> May, 2021.

The same was published in the following newspapers on 27<sup>th</sup> May, 2021:-

1) "The Economic Times", Mumbai Edition, in English Newspaper;

2) "Maharashtra Times", Mumbai Edition, in Marathi Newspaper.

Please find enclosed the newspaper advertisement for your record.

Thanking you,

Yours truly, For SHARDA CROPCHEM LIMITED

J. Rudhe

JETKIN GUDHKA COMPLIANCE OFFICER

Encl: as above



# **Companies: Pursuit of Profit**

## 7

# **Prefer Resolution of Jaypee** Infra over its Liquidation'

PSU banks assure homebuyers of their support

## **Kailash Babar** & Faizan Haidar

Mumbai | New Delhi: Jaypee Infratech's key lenders, the second-largest stakeholders in the realty developer's insolvency process, have assured homebuyers that they prefer resolution of the matter over liquidation of assets. seek the consent of homebuyers and lenders for a seven-day extension for both bidders — NBCC and Suraksha Groupto submit their revised resolution plans. Voting on this matter, which requires 51% consent from homebuyers and ce, through an open creditors, will take place on and

Thursday and Friday. This is the first time since the insolvency process started that homebuyers would get a say in selecting the bidder. The voting will decide if Suraksha's plan should be accepted without any extension or if the process should reopen. Homebuyers hold 57% of the voting rights and public sector banks have assu- to the National Comred them of support.

"We are in touch with public in 2017. sector banks and they have assured us that a resolution is the government only

Time to Vote CoC to seek consent of homebuyers and lenders for 7-day extension for bidders to submit revised plans

> Voting, which requires 51% consent from homebuyers and creditors, will take place on Thursday, Friday

what they prefer and will support homebuyers' decision as the government is also keen on ensuring homebuyers get delivery of their homes soon," said Jaypee Infratech's commit- mebuyers in Kensington Park tee of creditors has decided to Heights in Noida. "We are fed up hout any further litigation." The government is also loo-

> king to resolve the issues of hout any interferentransparent

process being conducted under the In-HOW TO SUCCESSFULLY VENTURE INTO WORLD WIDE BUSINESS OF solvency & Banking Code and as per directions of the Su-Course Duration

preme Court. Jaypee Infratech was one of the first 12 cases that the Reserve Bank referred pany Law Tribunal

"We are aware that

This is 1st time since started that get a say in selecting bidder

Jayashree Swaminathan, a howith this long wait. We hope the resolution takes place soon wit-

homebuyers and lenders, wit-

wants homebuyers to get homes, whet-her it's Su-

2 Days

ers Association.

Ministry Of Micro, Small & Medium Enterprises.Govt. Of India

(SME TECHNOLOGY DEVELOPMENT CENTRE (CDGI)

Course Content: Opportunities in Export-Import Business

HS Code System For Export Company, How to Search Buyer In International Market, How to Get IEC, Trade agreements

Communication with Overseas Buyer, Packaging

Management, Business Contract, E-Commerce in Export, Export Documentation, Foreign Exchange Management Act,

Shipping & Logistic Management, WTO & FTP, Modes of

Payment, Incoterms, Credit Risk Management, Anti Dumping Laws, Incentive, Latest Updates on Export-Import (GST)

Fees : Rs.2.500/

Coordinator: 9810899061, 9953920498

**GOVERNMENT OF INDIA CERTIFICATE WILL BE AWARDED** 

Date: 29 & 30 May 2021

insolvency process Mumbai: New valuation rules around slump sales could create tax troubles, say exhomebuyers would perts, as the latest norms contradict the Income-tax Act definition of this manner of asset divestment. In a slump sale, companies, entities or assets are sold

raksha or NBCC, as per a fair and transparent process. Large PSU banks that we have interacted with have also extended their support to us. We are looking for a resolution without any delay as we have already suffered for more than a decade," said Ashish Rastogi, president of Krescent Homes Buy-

bilities in such sales. assets or companies. The rules prescribe that if a company owns various assets such as shares, land, gold or pain- ry trackers. tings, those can be valued individually and then sold. However, the Income-tax Act sets would have to be done defines slump sale as any separately and their fair va-

Sachin.Dave

@timesgroup.com

lock, stock and barrel.

The rules, announced re-

cently by the Ministry of Cor-

porate Affairs, mention ways

in which a seller can sell the

Possible Tax Effects NEW RULES TALK ABOUT METHODOLOGIES TO VALUE COMPANIES. ASSETS UNDER SLUMP SALE New rules could cause tax trouble for already-Some listed companies may have to revise their taxes or concluded deals there could be litigation

transfer of one or more under- lue ascertained, but this takings as a result of the sale is a contradiction of the for a lump sum consideration very definition of slump without values being assigned sale in the Income-tax to the individual assets and lia- Act," said Amrish Shah, partner at Deloitte Has-This is set to create trouble kins & Sells LLP. "This is with the taxman, say indust- likely to create an unwarranted tax dispute at a ti-"Under the slump sale ru- me when several compales, valuation of differentas-

NURTURING BRANDS

nies may look at this method to hive off assets." In practice, the sale con-

**Slump Sales: New Norms May Create Tax Issues** 

As per latest valuation rules assets can be valued individually and sold; this, experts say, may lead to litigations

sideration cannot be less than the adjusted net asset value of the hands of the seller," said the undertaking.

"However, it does restrict the sale consideration value tingfirm. of the assets such as immovable property, securities, etc," said Yashesh Ashar, partner, Bhuta Shah & Co. "The rules set a certain floor where if the transaction va-

Amit Maheshwari, tax partner AKM Global, a tax consul-He said the rules also take in-


tion, it shall still be taxed in


to consideration the situation of exchange. In such cases where assets received in exchange have higher valuation, such valuation shall be lue is lower than the valua- used for setting this floor.




Performance Graph for the Year 2020-2021

**GUJARAT AMBUJA EXPORTS LIMITED** 







Notice is hereby given that:

- The 40th Annual General Meeting (AGM) of the shareholders of Infosys Limited (the 1. Conference / Other Audio-Visual Means (VC). In compliance with General Circular numbers 20/2020, 14/2020, 17/2020, 02/2021 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular number SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (hereinafter collectively referred to as 'Circulars'), companies are allowed to hold AGMs through VC, without the physical presence of members at a common venue. Hence, the AGM of the Company is being held through VC to transact the business as set forth in the Notice of the AGM dated May 18, 2021.
- In compliance with the Circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual 2. Report 2020-21 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company at, https://www.infosys.com/investors/reports-filings/annualreport/annual/documents/infosys-ar-21.pdf, stock exchange websites and on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at, https://www.evoting.nsdl.com. The dispatch of Notice of the AGM through emails has been completed on May 26, 2021.
- 3. Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date (June 12, 2021), may cast their vote electronically on the business as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system of NSDL ('remote e-voting'). All the members are informed that:
  - The business as set forth in the Notice of the AGM may be transacted through remote e-voting or e-voting system at the AGM;
  - ii. The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting system at the AGM shall be June 12, 2021;
  - The remote e-voting shall commence on Monday, June 14, 2021 (9:00 a.m. IST);
  - The remote e-voting shall end on Friday, June 18, 2021 (5:00 p.m. IST); IV.
  - Remote e-voting module will be disabled after 5:00 p.m. IST on June 18, 2021;
  - Any person holding shares in physical form and non-individual shareholders, who vi. acquires shares of the Company and becomes a member of the Company after the Notice is sent and holding shares as of the cut-off date i.e. June 12, 2021 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if he / she is already registered with NSDL for remote e-Voting then he she can use his / her existing User ID and password for casting the vote. In case of Individual Shareholders holding securities in demat mode and who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice is sent and holding shares as of the cut-off date i.e. June 12, 2021 may follow steps mentioned in the Notice of the AGM under "Instructions for e-voting".
  - Members may note that: a) Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) The facility for voting will also be made available during the AGM, and those members present in the AGM through VC facility, who have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-voting system during the AGM; c) The members who have cast their votes by remote e- voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again; and d) Only persons whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM.

| STANDALONE FIN                    | (₹in Crores) |            |            |            |
|-----------------------------------|--------------|------------|------------|------------|
| HIGHLIGHTS                        | QUART        | ER ENDED   | YEAR       | ENDED      |
|                                   | 31.03.2021   | 31.03.2020 | 31.03.2021 | 31.03.2020 |
| Net Sales                         | 1676.54      | 898.16     | 4705.30    | 3816.59    |
| EBITDA                            | 190.90       | 84.12      | 561.49     | 291.49     |
| Cash Profit Before Tax            | 188.80       | 81.82      | 555.72     | 282.13     |
| Profit Before Tax                 | 165.20       | 57.05      | 452.47     | 181.35     |
| Profit After Tax                  | 118.42       | 54.45      | 338.14     | 145.84     |
| Cash Profit After Tax             | 142.02       | 79.22      | 441.39     | 246.62     |
| EPS - in ₹ per share (F.V. ₹ 1/-) | 5.16         | 2.37       | 14.74      | 6.36       |

Regd. Office : "AMBUJA TOWER", Opp. Sindhu Bhavan, Sindhu Bhavan Road, Bodakdev, P.O. Thaltej, Ahmedabad - 380 059. Ph.: +91 79 6155 6677, Fax: +91 79 6155 6678,

Email : info@ambujagroup.com Website : www.ambujagroup.com

CIN: L15140GJ1991PLC016151

This is not a statutory release. For detailed statutory results, please visit www.ambujagroup.com



## SHARDA CROPCHEM LIMITED

CIN: L51909MH2004PLC145007

Registered Office: 2<sup>nd</sup> Floor, Prime Business Park, Dashrathlal Joshi Road, Vile Parle (West), Mumbai - 400 056 .

Extract of Audited Consolidated Financial Results For the Quarter And Year Ended March 31, 2021

| /IND  | In | I akhe |
|-------|----|--------|
| (INTR | m  | Lakns  |

| <u> </u>   | ÷              |                |                | (INK III LAKIS |  |
|--|----------------|----------------|----------------|----------------|--|
|  | Three mon      | ths ended      | Year ended     |                |  |
| Particulars  | March 31, 2021 | March 31, 2020 | March 31, 2021 | March 31, 2020 |  |
|  | (Audited)#     | (Audited)#     | (Audited)      | (Audited)      |  |
| Total Income from Operations   | 108,813.64     | 87,607.78      | 239,560.77     | 200,301.82     |  |
| Net Profit / (Loss) for the period before tax (before exceptional items) | 16,691.88      | 13,813.55      | 30,945.45      | 18,486.93      |  |
| Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)  | 16,691.88      | 13,813.55      | 30,945.45      | 18,486.93      |  |
| Net Profit / (Loss) for the period after tax                             | 13,393.14      | 14,168.15      | 22,921.77      | 16,469.17      |  |
| Total Comprehensive Income for the period / year                         | 13,404.17      | 14,712.88      | 22,959.41      | 17,304.53      |  |
| Equity Share Capital   | 9,022.05       | 9,022.05       | 9,022.05       | 9,022.05       |  |
| Other Equity   | 10             |                | 152,407.90     | 131,257.26     |  |
| Earnings Per Share (before and after Extraordinary items)                |                |                |                |                |  |
| Basic / Diluted (INR per share)  | 14.84          | 15.70          | 25.40          | 18.25          |  |
| (Face value per Share of INR 10/- each)                                  |                | 1.0000.000000  | Provent Cor    | 500000 L       |  |

- The manner of voting remotely for members holding shares in dematerialized mode, VIII. physical mode and for shareholders who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM. The details will also be made available on the website of the Company. Shareholders are requested to visit www.infosys.com to obtain such details.
- Members who have not registered their email addresses are requested to register ix. their email addresses with their relevant depositories through their respective depository participant(s) and members holding shares in physical mode are requested to update their email addresses with Company's Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies Private Limited, at einward.ris@kfintech.com to receive electronic copies of the Annual Report 2020-21 along with the Notice of the 40th AGM, instructions for remote e-voting and instructions for participation in the AGM through VC.
- The manner in which the members who wish to register bank mandates for receiving their dividends are detailed in the Notice.
- In case of queries relating to remote e-voting, members may refer to the XÎ. Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members at the 'Downloads' section of NSDL's website or call the toll free no.: 1800 1020 990 /1800 224 430 or contact KFin Technologies Private Limited, Selenium Tower B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda Serilingampally Mandal, Hyderabad - 500 032, Email:einward.ris@kfintech.com; or call the toll free no.: 1800 309 4001.
- The members who require technical assistance to access and participate in the meeting through VC may contact the helpline number: +91 80 4156 5555 / +91 80 4156 5777.
- The record date for the purpose of determining entitlement of shareholders for the final 4. dividend for fiscal 2021 is June 1, 2021. The payment of dividend shall be made on June 25, 2021, subject to the shareholders' approval at the 40th AGM.

|                  | For Infosys Limited       |  |  |
|------------------|---------------------------|--|--|
| Bengaluru, India | Sd/-<br>A.G.S. Manikantha |  |  |
| May 26, 2021     | Company Secretary         |  |  |

## Extract of Audited Standalone Financial Results For the Quarter And Year Ended March 31, 2021

(INR In Lakhs)

|  | Three mor      | ths ended      | Year ended     |                |  |
|--|----------------|----------------|----------------|----------------|--|
| Particulars  | March 31, 2021 | March 31, 2020 | March 31, 2021 | March 31, 2020 |  |
|  | (Audited)#     | (Audited)#     | (Audited)      | (Audited)      |  |
| Total Income from Operations   | 99,165.38      | 77,313.32      | 203,261.95     | 161,606.55     |  |
| Net Profit / (Loss) for the period before tax (before exceptional items)   | 14,581.40      | 12,929.00      | 28,468.22      | 20,880.44      |  |
| Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)    | 14,581.40      | 12,929.00      | 28,468.22      | 20,880.44      |  |
| Net Profit / (Loss) for the period after tax                               | 11,465.64      | 13,642.04      | 20,979.34      | 19,188.53      |  |
| Total Comprehensive Income for the period / year                           | 11,474.02      | 13,631.59      | 20,985.44      | 19,185.77      |  |
| Equity Share Capital   | 9,022.05       | 9,022.05       | 9,022.05       | 9,022.05       |  |
| Other Equity   |                | 17             | 141,245.86     | 122,064.83     |  |
| Earnings Per Share (before and after Extraordinary items)                  |                |                |                |                |  |
| Basic / Diluted (INR per share)<br>(Face value per Share of INR 10/- each) | 12.71          | 15.12          | 23.25          | 21.27          |  |

#Refer note 2

Place: Mumbai

Date: May 26, 2021

Notes:

- 1. The aforesaid Audited Consolidated Financial Results and Audited Standalone Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on May 26, 2021.
- 2. The figures for the three months ended March 31, 2021 and March 31, 2020 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year ended on those dates and the published unaudited year to date figures upto December 31, 2020 and December 31, 2019 respectively.
- 3. The above is an extract of the detailed format of the Audited Consolidated Financial Results and Audited Standalone Financial Results for the guarter and year ended March 31, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the guarter and year ended March 31, 2021 is available on the website of the Stock Exchanges www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.shardacropchem.com

| For Sharda Cropchem Limited  |
|------------------------------|
| R. V. Bubna                  |
| Chairman & Managing Director |
| (DIN: 00136568)              |

9

| आरोपीला ज<br>गुन्ह्याचे गांध   | -  | एकट्या प्रवाशासह<br>विमानाचे उड्डाण   | •  | साठी भाजी,<br>रस्ताईची मात्रा   | (पान एकवरून)<br>२१ मेनंतर लसीकरणाच्या<br>उपलब्धतेसंदर्भात सुस्पष्टता देण्यात<br>येईल, असे उत्पादक कंपन्यांनी  | लसीकरण<br>लावणार का, असाही प्रश्न वैद्यकीय  | केंद्रे ओस<br>क्षेत्रामध्ये मिळणाऱ्या लशींच्या मात्रांचे   |
|--|--|---|--|---|---|---|--|
| वृत्तसंस्था, नवी दिल्ली<br>'न्यायालयाने आरोपीला जामीन<br>देताना कथित गुन्ह्याच्या गांभीर्यांचे<br>मूल्यमापन करावे; अशा संदर्भात<br>तर्कोशिवाय दिलेला आदेश हा<br>न्यायप्रक्रियेला मार्गदर्शक ठरणाऱ्या   | सर्वोच्च न्यायालयाचे<br>निरीक्षण<br>फोन करून हुंड्याची मागणी केल्याचा<br>आरोप आहे. त्या पार्श्वभूमीवर कथित<br>गुन्ह्याच्या गंभीरपणाचे मूल्यमापन केले   | (पान एकवरून)<br>विमानाच्या मुख्य वैमानिकाने स्वतः<br>कॉकपिटबाहेर येऊन त्यांचे स्वागत<br>केले. तसेच विमानोड्डाणाआधीच्या<br>सर्व सूचना वैमानिकाने त्यांना<br>प्रत्यक्ष भेटून दिल्या. असे का झाले,<br>असा प्रश्न झवेरी यांच्यासमोर निर्माण<br>झाला. आपल्या आसनावर जाऊन | (पान एकवरून)<br>पालिकेच्या प्रस्तावानुसार, ११<br>रुपये किलोने ३५ हजार किलो कांदे<br>१४ रुपये किलोने ५ हजार प्रतिकिले<br>फ्लॉवर, ९ रुपये किलो दराने १५<br>हजार किलो काकडी मागवल्या आहेत<br>भाज्यांच्या पुरवठ्यात १५ प्रकारच्य<br>भाजीपाल्यासह बटाटे, मिरच्या, लिंब् | टॉमेटो, कच्चे टॉमेटो, आर्दींचा समावेश<br>आहे. त्यापैकी काहींच्या किंमती<br>गेल्यावेळच्या खरेदीपेक्षा २६ पैशांपासून<br>ते ८ रुपयांपर्यंत अधिक आहेत. मात्र,<br>तरीही हे दर सध्याच्या बाजारभावापेक्षा<br>रास्त असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.<br>त्यात, एकूण ४० प्रकारच्या भाजीपाला | नसिंग होम आणि खासगी रुग्णालयांना<br>सांगितले होते. मात्र, आज सहा<br>दिवसांनंतरही लशींचा पुरवठा होईल<br>की नाही, यासंदर्भात खात्री देण्यात<br>आलेली नाही. त्यामुळे या उत्पादकांकडे<br>खासगी रुग्णालयांच्या फोरमसह<br>मोठ्या रुग्णालयांनीही पाठपुरावा<br>सुरू ठेवला आहे. काही | तज्ज्ञांनी संबधित यंत्रणांकडे उपस्थित<br>केला आहे. हा कर लावला तर<br>लशींची किंमत वाढेल व त्याचा ताण<br>सामान्यांच्या खिशावर येईल, याबाबतही<br>डॉक्टरांनी विचारणा केली आहे. खासगी<br>Bharatiya Vidya Bhavan<br>SARDAR PATEL INS | दर प्रत्येक रुग्णालयामध्ये वेगवेगळे<br>असल्याने त्यात समानता कशी येणार,<br>ही किंमत निर्धारित कशी करण्यात<br>येईल, असा प्रश्न रुग्णमित्र संघटनेने<br>उपस्थित केला आहे.   |
| नियमांच्या विसंगत ठरतो,' असे निरीक्षण<br>सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नोंदवले.<br>हुंडाबळीच्या प्रकरणातील आरोपीला<br>जामीन देणारा अलाहाबाद उच्च<br>न्यायालयाचा निर्णय रद्द करताना,<br>न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या<br>अध्यक्षतेखालील खंडपीठाने हे निरीक्षण<br>नोंदवले. | पहिजे,' असे खंडपीठाने सांगितले. न्या.<br>एम. आर. शहा यांचाही या खंडपीठात<br>समावेश आहे. 'तर्काशिवाय दिलेला<br>आदेश हा न्यायप्रक्रियेला मार्गदर्शक<br>ठरणाऱ्या नियमांशी विसंगत ठरतो,'<br>असेही खंडपीठाने सांगितले.<br>'न्यायालयीन आदेशातील तर्कावरून<br>प्रशिक्षित न्यायालयीन मनाची | बसताच, त्यांना याचे कारण उमगले.<br>झवेरी हे त्या भल्या मोठ्या विमानातील<br>ते एकमेव प्रवासी होते.<br>एका प्रवासासाठी आठ<br>लाख इंधनखर्च<br>एमिराट्स कंपनीचे ते विमान बोइंग<br>७७७ हे होते. या विमानाची क्षमता   | जिन्नस आताचे दर<br>(प्रति किलो)<br>बटाटे २२.७७ फ.<br>लाल टॉमेटो २१.९६ फ.<br>कोबी ८.६६ फ.<br>भेंडी १६.७६ फ.   | गेल्यावेळचे दर   १५.५० फ.   १८ फ.   १८ फ.   १६.२९ फ.   १७.९१ फ.   | कॉर्पोरेट रुग्णालयांमध्ये लशींची<br>उपलब्धता असली तरीही ती<br>मोठ्या प्रमाणात नाही. खासगी<br>रुग्णालयांकडून स्फुटनिक लशीच्या<br>उपब्धतेसाठीही प्रयत्न सुरू आहेत.<br>मात्र या लशीसाठी शीतसाखळीचे<br>व्यवस्थापन हा सर्वात मोठा अडथळा<br>असल्याचे डॉ. ए. एस. विश्वास यांनी     | Admission to Ph.D.<br>Sardar Patel Institute of Technology (S<br>Mumbai University. It invites online<br>Programme under the faculty of Technology  | (West), Mumbai – 400 058.<br>Programme 2020-21<br>PI.T.) is an approved Ph.D. CENTRE of<br>applications for admission to Ph.D.<br>logy in Electronics & Telecommunication<br>Electronics Engineering. The Schedule for<br>ay'21 to 14th Jun'21.<br>or details. |
| 'विवाहानंतर वर्षभरातच महिलेचा<br>अनैसर्गिक मृत्यू होतो, अशा कथित<br>गुन्ह्याचे गांभीर्य उच्च न्यायालय बेदखल<br>करू शकत नाही,' असे सर्वोच्च<br>न्यायालयाने म्हटले आहे. 'महिलेचा<br>हुंड्यासाठी छळ झाल्याचा; तसेच तिच्या<br>मृत्यूपूर्वी काही काळ आधी आरोपीने                | विचारप्रक्रिया समोर येते. अलाहाबाद<br>उच्च न्यायालयाच्या या प्रकरणात देण्यात<br>आलेली तर्कसंगती सर्वोच्च न्यायालयात<br>येणाऱ्या प्रकरणांमध्ये वाढत असल्याचे<br>दिसून येत आहे. त्यामुळे आम्ही हे<br>निरीक्षण नोंदवित आहोत,' असेही<br>खंडपीठाने सांगितले.                            |   | मडा     र्ष७५ ७.       लाल भोपळा     ५.८४ रु.       फ्लॉवर     १३.९५ रु.       केळी     १५.१०रु.       तोंडली     १३.२.       तोंडली     १३.२.       सिमला मिरची     १३.७०रु.       कांद्याची पात     २०.७० रु.       चवळी     ०.७० रु.                            | 10.19 0.   E.90 5.   98.89 5.   94.84 5.   93.94 5.   98.90 5.   96.90 5.   92.48 5.  | सांगितले.<br>जीएसटी लागणार का?<br>कोविशिल्डसाठी ९५० रुपये तर<br>कोव्हेंक्सिनसाठी ७०० रुपये तर काही<br>ठिकाणी ८०० रुपये दर आकारण्यात<br>आले आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये<br>लशीच्या उपलब्धतेसाठी जीएसटी   | टृक्षिप्र<br>जाहीर<br>महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व ज<br>मधील तरतुदीनुसार, सर्व संबंधीतांना कळ   | गहर महानगरपालिका<br>धेकरण विभाग<br>सूचना<br>तन अधिनियम १९७५ कलम ८(३) क<br>विण्यात येते की, खालील नमुद वृक्ष कापणे  |
| रेल्वेचे पाणी<br>कचऱ्याच्या विळख्यात<br>(पान एकवरून)   | 1 (1993) (1993)  | 가수가 그는 아이들가 물었다. 것이 아이들기 그렇게 한 것이 아이들기 그렇게 다 가지?  |  | ALS LIMIT<br>ATE, ROAD NO.29, SION (EAST), MUI  |   | सूचना मागविण्यात येत आहेत. संबंधित अज<br>अ. अर्जदार / जागेचा पत्ता विव<br>क्र.  | त झालेले असून सदर अर्जाबाबत हरकती व<br>वि इतर तपशिल खालील प्रमाणे आहे.<br>कासकामात बाधीत होत असलेली<br>झाडे व त्यांचे ठिकाण<br>र्ानुसार गाव मौजे मांडवी येथिल सर्वे  |

देश

(पान एकवरून) त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. तसेच रोज संध्याकाळी येणारे पर्यटक सोबत खाद्यपदार्थ घेऊन येत असल्याने उरलेले अन्न, खाद्यपदार्थांच्या पिशव्या, पाकिटे, पाण्याच्या बाटल्या, हारफले तसेच गणपती आणि देवी विसर्जननाचे निर्माल्य धरणाच्या किनाऱ्यावर टाकण्यात आले आहे. त्यामुळे एकीकडे धरणाच्या निसर्गाचा आनंद धेण्यासाठी रोज शेकडोच्या संख्येने येथे पर्यटक येत असताना त्याच प्रमाणात धरणाच्या चारही बाजंनी येथे विविध प्रकारच्या कचऱ्याचे ढिगारे वाढत आहेत. किनाऱ्यावरील कचरा पाण्यात मिसळत असल्याने धरणातील जलप्रदूषणात भर पडत आहे.

REGD. OFFICE : THIRUMALAI HOUSE, PLOT NO.101/102, SION MATUNGA ESTATE, ROAD NO.29, SION (EAST), MUMBAI 400 022.

CIN: L24100MH1972PLC016149, Tel No.: 022-24017841, Fax No.: 022-24011699

Email Id: thirumalai@thirumalaichemicals.com, Website: http://www.thirumalaichemicals.com

## **AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / YEAR ENDED 31-3-2021**

(₹ IN LAKHS)

|   |                             | STANDALONE |                             |                             | CONSOLIDATED          |                             |  |
|---|-----------------------------|------------|-----------------------------|-----------------------------|-----------------------|-----------------------------|--|
| PARTICULARS   | Quarter Ended<br>31.03.2021 |            | Quarter Ended<br>31.03.2020 | Quarter Ended<br>31.03.2021 | Year Ended 31.03.2021 | Quarter Ender<br>31.03.2020 |  |
|   | Audited                     | Audited    | Audited                     | Audited                     | Audited               | Audited                     |  |
| Total Income from Operations  | 28,413                      | 86,597     | 24,419                      | 38,842                      | 109,261               | 29,098                      |  |
| Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional<br>and/or Extraordinary items)  | 8,135                       | 15,428     | 1,688                       | 10,051                      | 15,713                | 351                         |  |
| Net Profit / (Loss) for the period before Tax (after<br>Exceptional and/or Extraordinary items)   | 8,135                       | 15,428     | 1,688                       | 10,051                      | 15,713                | 351                         |  |
| Net Profit / (Loss) for the period after Tax (after<br>Exceptional and/or Extraordinary items)  | 7,086                       | 11,762     | 1,335                       | 8,467                       | 11,769                | 243                         |  |
| Total Comprehensive Income for the period (Comprising<br>Profit / (Loss) for the period (after tax) and Other<br>Comprehensive Income (after tax) | 8,808                       | 16,923     | 20                          | 10,265                      | 16,475                | (137)                       |  |
| Equity Share Capital  | 1,024                       | 1,024      | 1,024                       | 1,024                       | 1,024                 | 1,024                       |  |
| Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the last financial year   | 58,158                      | 58,158     | 46,396                      | 64,146                      | 64,146                | 52,377                      |  |
| Earnings Per Share (of Rs.1/- each) (for continuing and<br>discontinued operations)   |                             |            |                             |                             |                       |                             |  |
| Basic: (in Rs.)   | 6.92                        | 11.49      | 1.30                        | 8.27                        | 11.49                 | 0.24                        |  |
| Diluted: (in Rs.)   | 6.92                        | 11.49      | 1.30                        | 8.27                        | 11.49                 | 0.24                        |  |

निलगिरी १ अशी एकूण ९ झाडे असून सदर पैकी पिन कोड - ४०१ ३०५ ८ झाडे विकास कामात बाधीत होत आहेत तसेच निलगिरी प्रजातीचे १ झाड रस्त्यालगत उंच वाकलेल असून धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे सदरची ९ झाडे काढणेस परवानगी मागितलेली आहे.

वि. पोलिस आयुक्तालय,

वसई-विरार शहर

समोर, विरार पूर्व.

उपरोक्त प्रस्तावाविषयी आक्षेप वा सचना असल्यास सदर जाहिरात प्रसिध्द झाल्यापासन ७ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात वृक्षप्राधिकरण विभाग, वसई-विरार शहर

पोलिस, ठाणे मि. भा.- व. नं. ८१ मध्ये एकूण २८ गुंठे जागा मांडवी पोलिस

महानगरपालिका कार्यालया बांधकाम सुरु करावयाचे आहे. सदर बांधकामात

दुरक्षेत्राचे नावे असून त्यात असलेल्या मांडवी पोलिस

दुरक्षेत्र येथे नियोजीत मांडवी पोलिस स्टेशनचे

सुरु १, सुबाभुळ २, चेरी ३, सिताफळ २,

संबंधित अधिकाऱ्यांकडन माहिती घेतली जात आहे. तसेच धरण क्षेत्रातील अस्वछता आणि संरक्षणाबाबत योग्य उपाययोजना करण्यात येतील. प्रवीण पार्टील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

सुरक्षा भिंतीला विरोध धरणाच्या आवारात सर्वसामान्यांना प्रवेशबंदी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षा भिंत उभारण्याचा प्रस्ताव काही वर्षांपर्वी मांडण्यात आला होता. मात्र या सुरक्षा भिंतीला ग्रामस्थांनी विरोध दर्शवला होता. यामुळे धरणाच्या सुरक्षेचा आणि जलप्रदूषणाचा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

पदोन्नतीमधील आरक्षणवाद 'मॅट'मध्येही (पान एकवरून) प्रामुख्याने अनुसुचित त्यात (एससी) व अनुस्चित जमाती (एसटी) या प्रवर्गातील उमेदवारांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यासाठी आवश्यक प्रमाणातील आकडेवारीच्या अभावाचे कारण देण्यात आले होते. मात्र, एससी व एसटी आरक्षण प्रवर्गासंदर्भात आवश्यक प्रमाणात आकडेवारीची आवश्यकता नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने जर्नेल सिंग विरुद्ध लक्ष्मीनारायण गुप्ता प्रकरणात २६ सप्टेंबर २०१८ रोजी दिलेल्या निवाड्यात स्पष्ट केलेले

परिणामी पदोन्नतीमधील

आरक्षण कायम राहणे आवश्यक

आहे. असे असताना पदोन्नतीमधील

आरक्षण रद्द करण्याच्या मुंबई उच्च

आहे.

Notes:

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock

Exchanges website (www.bseindia.com, www.nseindia.com) and on the Company website (www.thirumalaichemicals.com).

2. The Audit Committee has reviewed and the Board of Directors have approved the above results at their respective meetings held on 25th May, 2021 and 26th May, 2021. For any on behalf of the Board of Directors of

THIRUMALAI CHEMICALS LIMITED

Sd/-

**RAMYA BHARATHRAM** WHOLE TIME DIRECTOR AND CHIEF FINANCIAL OFFICER DIN: 06367352

Place : Chennai Date : 26 May 2021



CIN: L51909MH2004PLC145007

Registered Office: 2<sup>nd</sup> Floor, Prime Business Park, Dashrathlal Joshi Road, Vile Parle (West), Mumbai - 400 056 .

| Extract of Audited Consolidated Finan | cial Results For the Quarter And Ye | ar Ended March 31, 2021 |
|---------------------------------------|-------------------------------------|-------------------------|
|                                       |                                     | (INR In Lakh            |
|                                       | Three months ended                  | Year ended              |

| महानगरपालिका, मुख्यालय, यांच्य<br>वृक्ष अधिकारी यांच्या कार्यालयाच | ग पत्ता - वसई-विरार शहर महानगरपालिका, प्रभाग  |
|--|---|
| समिती सी कार्यालय, पहिला मजल<br>(मा. आयुक्त तथा प्रशासक यांचे म    |   |
| <b>dp</b><br>asianpaints   | <b>एशियन पेंट्स लिमिटेड</b><br>सीआयएनः L24220MH1945PLC004598<br>नॉदणीकृत कार्यालयः ६अ, शांतीनगर,<br>सांताक्रुज (पूर्व), मुंबई–४०००५५<br>दूरध्वनीः (०२२) ६२१८ १०००<br>संकेतस्थळः www.asianpaints.com;<br>ई–मेलः investor.relations@asianpaints.com |

## व्हिडियो कॉन्फ्रेसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडियो व्हिज्युअल माध्यमांच्या (ओएव्हीएम) द्वारे घेण्यात येणाऱ्या ७५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती

कंपनी कायदा, २०१३ च्या लागू असणाऱ्या तरतूदी आणि त्या अंतर्गत करण्यात आलेले नियम आणि भारतीय प्रतिभूती आणि कंपनी व्यवहार मंत्रालय (एमसीए) सामान्य परिपत्रक क्र. २०/२०२० आणि ०२/२०२१, दिनांकित ५ मे, २०२० आणि १३ जानेवारी, २०२१ अनुक्रमे सह वाचल्या जाणाऱ्या विनिमय मंडळ (सेबी) च्या (लिस्टिंग ऑब्लिगेशनस अँड डिसक्लोझर रिक्वायरमेंटस) नियमावली, २०१५ आणि एमसीए, सेबी द्वारे जारी करण्यात आलेल्या अन्य लागू असणाऱ्या परीपत्रकांच्यानुसार एजीएमच्या सूचनेमध्ये देण्यात आलेल्या व्यवसायासंबंधी विचार करण्यासाठी समभागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की कंपनीची ७५वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून **मंगळवार, २९ जून २०२१ रोजी** सकाळी १९.०० वा. (भाप्रवे) घेण्यात येणार आहे.

उपरोक्त परीपत्रकांच्या मान्यतेनुसार ७५ व्या एजीएमच्या सूचनेच्या आणि आर्थिक वर्ष २०२०–२१ साठी वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती सर्वे समभागधारकांना ज्यांच्या ई–मेल आयडीची नोंद कंपनी/डिपॉझिटरी पार्टीसिपेंट ह्यांच्याकडे करण्यात आली आहे त्यांना पाठविण्यात येईल. ७५ व्या एजीएमच्या सूचनेच्या आणि आर्थिक वर्ष २०२०–२१ साठी वार्षिक अहवालाची प्रत कंपनीच्या www.asianpaints.com ह्या संकेतस्थळावर. स्टॉक एक्स्चेंज च्या संकेतस्थळवर, बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडियाच्या www.nseindia.com वर देखील उपलब्ध आहे.

## ई-मेल आयबीची नोंद/अपबेट करण्यासाठीचे स्वरूप

- अप्रत्यक्ष स्वरूपात भाग धारणा करणाऱ्या समभाग धारकांनी कृपया तुमच्या ई—मेल आयडीची नोंद तुमच्या डिपॉझिटरी पार्टीसिपंट ह्यांच्याकडे करावी. त्याशिवाय, आर्थिक वर्ष २०२०–२९ साठी कंपनीचा वार्षिक अहवाल प्राप्त होण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपामध्ये तुम्ही तुमच्या ईमेल आयडीची नोंद मे. टीएसआर दाराशॉ कन्सल्टंटस प्रायव्हेट लिमिटेड (टीएसआर) या आमच्या रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट ह्यांच्याकडे अन्. क्र. २ मध्ये देण्यात आलेल्या पद्धतीने नोंदव् शकता.
- प्रत्यक्ष स्वरूपात भाग धारणा करणाऱ्या समभाग धारकांनी आर्थिक वर्ष २०२०–२१ साठी कंपनीचा वार्षिक अहवाल प्राप्त होण्यासाठी टीएसआर ह्यांच्या कडे तुम्ही तुमच्या ईमेल आयडीची नोंद करण्यासाठी खालील लिंक ला भेट द्याः https://tcpl.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html

## एजीएमच्या ठिकाणी मतदानाचे स्वरूप

कंपनी त्यांच्या सर्व सभासदांना सर्व ठरावांवर जे एजीएमच्या सचनेमध्ये देण्यात आले आहेत त्यावर त्यांना त्यांचे मतदान करण्यासाठी दूरस्थ ई–मतदानाची सुविधा उपलब्ध करून देत आहे. दूरस्थ ई–मतदान सुविधेचा वापर करून कोणत्याही ठरावावर त्यांचे मतदान करण्यासाठी ई–मतदान सुविधा किंवा एजीएमच्या ठिकाणी ई–मतदान करण्याचे पर्याय आहेत. दूरस्थ ई–मतदान/ एजीएम दरम्यान ई–मतदानासाठी तपशिलवार प्रक्रीया एजीएमच्या सूचनेमध्ये देण्यात आली आहे.

## लाभांशाचे प्रवान

 समभागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की कंपनीच्या संचालक मंडळाच्या बुधवार. १२ मे, २०२१ रोजी झालेल्या सभेमध्ये ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी रु. १ (रुपये एक) प्रत्येकी दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक समभागासाठी रु. १४.५० (रुपये चौदा आणि पन्नास पैसे मात्र) (अंतिम लाभांश) मान्य करण्यात आलेला आहे जो एजीएम मध्ये समभागधारकांच्या संमतीवर आधारित आहे. अंतिम

|  | Three mon                               | ths ended      | Year ended     |                |  |
|--|---|----------------|----------------|----------------|--|
| Particulars  | March 31, 2021                          | March 31, 2020 | March 31, 2021 | March 31, 2020 |  |
|  | (Audited)#                              | (Audited)#     | (Audited)      | (Audited)      |  |
| Total Income from Operations   | 108,813.64                              | 87,607.78      | 239,560.77     | 200,301.82     |  |
| Net Profit / (Loss) for the period before tax (before exceptional items)   | 16,691.88                               | 13,813.55      | 30,945.45      | 18,486.93      |  |
| Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)    | 16,691.88                               | 13,813.55      | 30,945.45      | 18,486.93      |  |
| Net Profit / (Loss) for the period after tax                               | 13,393.14                               | 14,168.15      | 22,921.77      | 16,469.17      |  |
| Total Comprehensive Income for the period / year                           | 13,404.17                               | 14,712.88      | 22,959.41      | 17,304.53      |  |
| Equity Share Capital   | 9,022.05                                | 9,022.05       | 9,022.05       | 9,022.05       |  |
| Other Equity   | ( ) ( ) ( ) ( ) ( ) ( ) ( ) ( ) ( ) ( ) |                | 152,407.90     | 131,257.26     |  |
| Earnings Per Share (before and after Extraordinary items)                  | A                                       |                | e              |                |  |
| Basic / Diluted (INR per share)<br>(Face value per Share of INR 10/- each) | 14.84                                   | 15.70          | 25.40          | 18.25          |  |

न्यायालयाच्या निर्णयाविरोधातील सर्वोच्च न्यायालयातील अपिलात अद्याप स्थगिती आदेश नसल्याचे कारण देत राज्य सरकारने असे आरक्षण हटवण्याचा प्रयत्न केला आहे', असे म्हणणे अर्जदारांतर्फे मांडण्यात आले. यासंदर्भात प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्यासाठी सरकारी वकिलांनी चार आठवड्यांची मुदत मागितली. त्यामुळे खंडपीठाने त्यांना मुदत देऊन याप्रश्नी पुढील सुनावणी २८ जून रोजी ठेवली.

नवनियुक्त सरपंचांनी तुरुंगातच घेतली शपथ वृत्तसंस्था, मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश)

प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंधन केल्याबदल तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या दोन नवनियुक्त सरपंचांनी चक्क तुरुंगातच शपथ घेतल्याची घटना उत्तर प्रदेशात समोर आली आहे. मुझफ्फरनगर जिल्हा तुरुंगात हा प्रकार धडल्याचे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले.

तुरुंग अधिकारी आणि पंचायत सदस्यांच्या उपस्थितीत या दोन नवनियुक्त सरपंचांनी मंगळवारी सीसीटीव्हीच्या माध्यमातून शपथ धेतल्याचे तुरुंगाधिकारी कमलेश सिंह यांनी सांगितले.

दरम्यान, मांडवाडा गावाचा प्रमुख फैझ मोहम्मद याला प्रतिबंधात्मक आदेशांचे पालन न केल्याप्रकरणी व समर्थकांसह गावातून मिरवणूक काढताना हिंसा भडकवल्यांप्रकरणी मंगळवारी अटक केली. या प्रकरणात १२हून अधिक ग्रामस्थांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

## Extract of Audited Standalone Financial Results For the Quarter And Year Ended March 31, 2021

|  | 5              |                | 65.            | (INR In Lakhs) |  |
|--|----------------|----------------|----------------|----------------|--|
|  | Three mon      | ths ended      | Year ended     |                |  |
| Particulars  | March 31, 2021 | March 31, 2020 | March 31, 2021 | March 31, 2020 |  |
|  | (Audited)#     | (Audited)#     | (Audited)      | (Audited)      |  |
| Total Income from Operations   | 99,165.38      | 77,313.32      | 203,261.95     | 161,606.55     |  |
| Net Profit / (Loss) for the period before tax (before exceptional items)   | 14,581.40      | 12,929.00      | 28,468.22      | 20,880.44      |  |
| Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)    | 14,581.40      | 12,929.00      | 28,468.22      | 20,880.44      |  |
| Net Profit / (Loss) for the period after tax                               | 11,465.64      | 13,642.04      | 20,979.34      | 19,188.53      |  |
| Total Comprehensive Income for the period / year                           | 11,474.02      | 13,631.59      | 20,985.44      | 19,185.77      |  |
| Equity Share Capital   | 9,022.05       | 9,022.05       | 9,022.05       | 9,022.05       |  |
| Other Equity   |                |                | 141,245.86     | 122,064.83     |  |
| Earnings Per Share (before and after Extraordinary items)                  | (              |                | S              | 1              |  |
| Basic / Diluted (INR per share)<br>(Face value per Share of INR 10/- each) | 12.71          | 15.12          | 23.25          | 21.27          |  |

#Refer note 2

Notes:

1. The aforesaid Audited Consolidated Financial Results and Audited Standalone Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on May 26, 2021.


2. The figures for the three months ended March 31, 2021 and March 31, 2020 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year ended on those dates and the published unaudited year to date figures upto December 31, 2020 and December 31, 2019 respectively.

3. The above is an extract of the detailed format of the Audited Consolidated Financial Results and Audited Standalone Financial Results for the guarter and year ended March 31, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the guarter and year ended March 31, 2021 is available on the website of the Stock Exchanges www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.shardacropchem.com

Place: Mumbai Date: May 26, 2021







For Sharda Cropchem Limited

लाभांश जर समभागधारकांद्वारे मंजूर करण्यात आल्यास त्याचे प्रवान शुक्रवार, २ जुलै, २०२१ रोजी किंवा त्यानंतर समभागधारकांना करण्यात येईल ज्यांची नावे सभासदांच्या नोंद वही मध्ये रेकॉर्ड दिनांकानुसार म्हणजेच शुक्रवार, ११ जून २०२१ सूचित होत असतील. अंतिम लाभांशाचे प्रदान विविध ऑन लाईन हस्तांतरण पद्धतीद्वारे अशा समभागधारकांना करण्यात येईल ज्यांनी त्यांच्या बँक खात्याचा तपशिल अपडेट केला आहे. असे समभागधारक ज्यांनी त्यांच्या खात्याची माहिती अपडेट केलेली नाही अशांना लाभांश वॉरंट/डिमांड डाफ्ट इत्यादी द्वारे त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठविण्यात येईल.

२. समभागधारकांना माहिती असल्यास आयकर कायदा १९६१ अनुसार ज्यामध्ये वित्तिय कायदा, २०२० अनुसार करण्यात आलेल्या फेरफाराच्या अनुसार १ एप्रिल २०२० नंतर कंपनीद्वारे वितरीत करण्यात किंवा प्रदान करण्यात येणारा लाभांश हा समभागधारकांसाठी कर पात्र असणार आहे आणि त्यामुळे आगामी एजीएम मध्ये समभागधारकांकडून संमत करण्यात आल्यास, कंपनीला लाभांशामधून विहित वरांच्या अनुसार आवश्यक असलेला डिडक्ट टॅक्स ॲट सोर्स (टीडीएस) कापण्यात येईल. समभागधारकांच्या निवासाच्या स्थितीवर आणि त्यांच्या द्वारे सावर करण्यात आलेल्या कागवपत्रांच्या अनुसार आणि कंपनीद्वारे स्विकारण्यात आल्यानुसार टीडीएस चा दर आधारित असेल. त्यानुसार, स्पष्टीकरण देण्यात आल्याप्रमाणे अंतिम लाभांशाचे प्रवान करण्यात येईल.

समभागधारकांना विनंती करण्यात येत आहे की आयकर कायदा १९६१ च्या तरत्दीच्या अनुसार लागू असणारी कागदपत्रे सादर करण्यात यावीत. कराच्या दरांचा तपशिल, लागू असणाऱ्या करासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे एजीएम च्या सूचनेमध्ये देण्यात आली आहेत आणि कंपनीच्या https://www.asianpaints.com/more/investors/ DividendInformation.html. संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

### बँक तपशिल नोंदविण्यासाठी/ अपडेट करण्यासाठी स्वरूप

अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये भाग धारणा करणाऱ्या समभाग धारकांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या बँकेच्या खात्याचा तपशिल डिपॉझिटरी पार्टीसिपंट यांच्याकडे करावा. प्रत्यक्ष स्वरूपामध्ये भाग धारणा करणाऱ्या समभाग धारकांनी नाव, फोलियो क, बँक तपशिल, स्व–साक्षांकीत पॅन कार्ड आणि मूळ रद्द करण्यात आलेला धनावेशासोबत टीएसआर ह्यांना विनंती करणारे पूर्ण भरलेले विनंती पत्र पाठवावे. मूळ रद्द करण्यात आलेल्या धनादेशावर पहिल्या समभाग धाराकाचे नाव नसल्यास किंवा चेक वर इनिशियल्स नसल्यास बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची बँकेने साक्षांकीत केलेली प्रत/मूळ स्वरूपामधील खात्याचे विवरण मूळ रद्द करण्यात आलेल्या धनादेशासोबत असावे. उपरोक्त माहिती कंपनीच्या सर्व सभासदांच्या माहितीसाठी आणि फायद्यासाठी आणि एमसीए परिपत्रक (पत्रकांच्या) आणि सेबी परिपत्रकाच्या मान्यतेनुसार जारी करण्यात आली आहे. समभागधारक कंपनीच्या रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट, मे. टीएसआर दाराशॉ कन्सल्टंटस प्रायकेट लिमिटेड ह्यांच्याशी फोलियो क्र./डीपी आयडी–क्लायंट आयडी नमूद करून येथे संपर्क साधावाः

## टीएसआर दरशॉ कन्सलटंट प्रायकेट लिमिटेड

ठिकाण : मुंबई

सी–१०१,१ला मजला, २४७ पार्क, लाल बहादुर शास्त्री मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई – ४०००८३ टेलि.: (०२२) ६६५६ ८४८४ Extn.: ८४११ टोल फ्री नं: १८०० २१०० १२४ ई--मेल : csg-unit@tcplindia.co.in वेबसाइट : www.tcplindia.co.in एशियन पेंट्स लिमिटेड करीता

विनांक : २६ मे, २०२१ आर जे जयमुरुगन सीएफओ आणि कंपनी सचिव

